

महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) (वेतनस्तर  
S-१५: ४१८००-१३२३००) मधील पदावर  
सरळसेवा नियुक्तीने पदस्थापनेमध्ये अंशतः  
बदल करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: कृषिआ-१६२३/प्र.क्र.३१५/१६अ  
मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०००३२.  
तारीख: २५ मार्च, २०२५

**वाचा-** कृषि व पदुम विभागाचे शासन निर्णय क्र. कृषिआ-१६२३/प्र.क्र.३१५/१६अ, दि.२१ मार्च, २०२५.

**शासन शुध्दीपत्रक-**

वाचा येथे नमूद शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ येथील तक्त्यामधील स्तंभ क्र. ३ मध्ये “मंडळ  
कृषि अधिकारी, मेहकर-१, ता. पुसद जि. यवतमाळ (अमरावती संभाग)” याऐवजी “मंडळ कृषि अधिकारी,  
मेहकर-१, ता. मेहकर, जि. बुलडाणा (अमरावती संभाग)” असे वाचावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध  
करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२५१४५६१४४३०१ असा आहे. हा आदेश डिजीटल  
स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( रोहिदास खोकले )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. प्रधान सचिव (कृषि) यांचे स्विय सहायक, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
३. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
४. आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ( ५ प्रती )
५. उप सचिव (आस्थापना) यांचे स्विय सहायक, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
६. संचालक, कृषि आयुक्तालय, पुणे.
७. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
८. संचालक, डॉ. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), बाणेर रोड, पुणे
९. संचालक, वनामती, नागपूर
१०. कृषि सह संचालक (आस्थापना) कृषि आयुक्तालय, पुणे
११. विभागीय कृषि सह संचालक, पुणे (द्वारा आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे)

१२. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा (द्वारा आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे)
१३. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलडाणा (द्वारा आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे)
१४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा) १/२, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर
१५. जिल्हा कोषागार अधिकारी, सातारा/पुणे.
१६. संबंधित उमेदवार
१७. निवड नस्ती /१६अ.